

Shreya's

My Dnayanmrut

Topic Wise Weekly Package

**Std.
5th**

Scholarship Exam

**For Paper 1 & 2
Topic Wise**

₹260



- * Useful for examinations every week
- * Each question has a different look
- * Answers with an explanation of a difficult questions.
- * A set of 28 question papers 14 each for Mathematics and Intelligence Test.
- * Neat and attractive script
- * Includes all types of questions.
- * Checklist to see the answers to the questions.
- * Answer sheet for writing answers.



Shreya's My Dnyanamrut Weekly

Editor - Mrs. Suvidha Mahesh Jagalpure

'Shivkrupa Nivas,' Apparao Chowk,

Degloor Road, Udgir Dist. Latur

Office No. 23, Mob: 9834042488, 8605126047

We all are eager
to achieve success
My Dnyanamrut have
to fulfil this wish

Std. 5th
Scholarship Exam

Set - 03
16th - 31st August

Sub. Units :- Marathi : Third Language

- घटक :-
 - समानार्थी शब्द
 - विरुद्धार्थी शब्द
- Intelligence Test :
 - Series
 - Numbers
 - Figures
 - Symbols

01 ते 03 पुढील शब्दाचे समानार्थी शब्द शोधा.

01) सीमा -

- | | | | |
|---------------|--------|----------|----------|
| 1) मुलीचे नाव | 2) वेस | 3) सुरेख | 4) सुंदर |
|---------------|--------|----------|----------|

02) व्याकुळ -

- | | | | |
|----------|----------|-----------|----------|
| 1) दुःखी | 2) कष्टी | 3) भुकेला | 4) सुंदर |
|----------|----------|-----------|----------|

03) शेज -

- | | | | |
|-----------|----------|-----------|--------------|
| 1) अंथरुन | 2) शय्या | 3) बिछाना | 4) वरील सर्व |
|-----------|----------|-----------|--------------|

04 ते 06 पुढील शब्दातील समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

04) शक्ती -

- | | | | |
|--------|-------------|---------|---------|
| 1) जोर | 2) सामर्थ्य | 3) दंगल | 4) ताकद |
|--------|-------------|---------|---------|

05) मित्र -

- | | | | |
|-----------|-----------|------------|-----------|
| 1) दोस्ती | 2) सवंगडी | 3) साथीदार | 4) स्नेही |
|-----------|-----------|------------|-----------|

06) भुंगा -

- | | | | |
|--------|-----------|---------|-----------|
| 1) अली | 2) मिलिंद | 3) भृंग | 4) क्षौणी |
|--------|-----------|---------|-----------|

07 ते 10 पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील भिन्न अर्थाच्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

- | | | | |
|---------------|---------|----------|----------|
| 07) 1) दुहिता | 2) सुता | 3) तनुजा | 4) अनुजा |
|---------------|---------|----------|----------|

- 08) 1) जलनिधी 2) पयोधि 3) नौका 4) सिंधू
 09) 1) जनावर 2) श्वापद 3) अधम 4) पशू
 10) 1) कनक 2) कांचन 3) सारंग 4) सोने

11 ते 14 पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

- 11) स्थूल
 1) भव्य 2) सूक्ष्म 3) वास्तू 4) वस्तू
 12) नम्रता
 1) उद्धटपणा 2) प्रामाणिक 3) नमन 4) प्रमाण
 13) उत्कृष्ट
 1) चांगले 2) वाईट 3) निकृष्ट 4) सुक्ष्म
 14) सद्गुण.
 1) अवगुण 2) निर्गुण 3) अवीकार 4) दुर्गुण

15 ते 18 पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

- 15) 1) साम्य x भेद 2) स्वर्ग x पाताळ 3) हळू x सावकाश 4) सरळ x सोपा
 16) 1) रोख x नगदी 2) शीघ्र x मंद 3) वर x वरती 4) मान x पान
 17) 1) लोभी x निर्लोभी 2) गुण x गान 3) सुरेल x असूर 4) सद्य x अस्त
 18) 1) आत x वर 2) चपळ x मंद 3) नफा x फायदा 4) दूर x लांब

19 ते 22 पुढील प्रत्येक प्रश्नांतील विरुद्धार्थी शब्दांची जोडी नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

- 19) 1) सज्जन x दुर्जन 2) हर्ष x खेद 3) कृपा x अवकृपा 4) खरे x खुरे
 20) 1) धनवान x निर्धन 2) चूक x बिनचूक 3) सुरेल x असूर 4) सबला x अबला
 21) 1) संतुष्ट x असंतुष्ट 2) संतोष x असंतोष 3) स्वच्छ x अस्वच्छ 4) शांत x शांतता
 22) 1) आदर x अनादर 2) इच्छा x अनिच्छा 3) उदार x पादार 4) औरस x अनौरस

23) 'गैर' या उपसर्गाने जोडून पुढील पैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही?

- 1) लागू 2) सोय 3) शिस्त 4) इमान

24) गटात न बसणारा पर्याय शोधा.

- 1) कठोर x मृदू 2) चूक x बरोबर 3) ऐहिक x पारमार्थिक 4) चढण x वळण

25) 'बे' या उपसर्गाने जोडून पुढील पैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल.

- 1) व्यसनी 2) सावध 3) निराशा 4) लायक

Intelligence

Q. Find the number which replaces the question mark ?

26) 6, 12, 20, 30, 42, ?

1) 60

2) 58

3) 56

4) 64

27) 6, 13, 22, 33, ?

1) 48

2) 50

3) 46

4) 60

28) 17, 26, 37, 50, ?

1) 56

2) 65

3) 82

4) 63

29) 0, 3, 8, 15, 24, ?

1) 48

2) 36

3) 37

4) 35

30) 4, 6, 9, 13.5, ?

1) 20.00

2) 20.5

3) 20.25

4) 19.50

31) 17, 19, 23, ?

1) 27

2) 29

3) 31

4) 37

32) 900, 841, 784, ?

1) 729

2) 615

3) 441

4) 500

33) 5, 7, 10, 14, 19, ?

1) 24

2) 26

3) 25

4) 27

34) 90, 89, 87, 84, ?

1) 78

2) 72

3) 80

4) 82

35) 2, 6, 12, ?

1) 22

2) 24

3) 18

4) 20

36) 2, 6, 12, 20, 30, ?

1) 42

2) 47

3) 45

4) 40

37) 1, 8, 27, 64, ?

1) 81

2) 125

3) 95

4) 120

38) 3, 5, 9, 17, 33, ?

1) 65

2) 64

3) 44

4) 49

39) 37, 73, 84, 48, 85, ?

1) 57

2) 52

3) 58

4) 68

40) 2, 4, 8, 16, 15, ?

1) 26

2) 20

3) 28

4) 30

41) 12, 15, 21, 24, 30, ?

1) 25

2) 36

3) 33

4) 37

42) 1, 3, 10, 15, 21, ?

1) 30

2) 28

3) 27

4) 31

43) 3 - 5, 5-7, 11-13, 17-19, ?

1) 29-31

2) 31-27

3) 41-47

4) 57-61

44) 7, 14, 21, 28, 35, 42, ?

1) 48

2) 56

3) 49

4) 43

45) 9, 11, 14, 19, 26, 37, 50, 67, ?

1) 86

2) 84




3) 87




4) 81

46- 60 : Select the correct option to replace the question figure :














46)  , ?





47)  ,  ,  , ?








,
 
,
 
, ?











54) , , , ?







55) , , , ?







56) , , , ?







57) , , ?








58) , , , ?



59) , , , ?





61-75 : Select the group of symbol that will occur the place of question mark ?

61) AB, ABB, ACCC, ADDDD, ?

1) ADDDE

2) ADDEEE

3) AEEEEEE

4) AABBE

62) 


1) 

2) 

3) 

4) 

63) 



64) *  ,  ,  ,  , ?

1) * 

2) * 

3) 

4) 

65)  ,  ,  , ?

1) 

2) 

3) 

4) 




66)  ,  ,  , ?


1) 


2) 


3) 


4) 

67)  ,  ,  , ?

1) 

2) 

3) 



4) 





68))))) ,)))(,)))) , ?

- 1)))((2))))(3)))() 4) (((()

69)  ,  ,  ,  , ?

- 1)  2)  3)  4) 

70)     ?

- 1)  2)  3)  4) 

71) 卐△○† , †卐△○ , 卐△○† ?

- 1) ○卐△† 2) †卐△○ 3) †卐†○ 4) ○†卐○

72) * * * * * , * * * * * , * * * , ?

- 1) * ○ 2) * * 3) * 4) * ○ *

73)  ,  ,  , ?

- 1)  2)  3)  4) 

74)  ,  ,  , ?

- 1)  2)  3)  4) 

75)  ,  ,  , ?

- 1)  2)  3)  4) 



Shreya's My Dnyanamrut Weekly

Editor - Mrs. Suvidha Mahesh Jagalpure

'Shivkrupa Nivas,' Apparao Chowk,

Degloor Road, Udgir Dist. Latur

Office No. 23, Mob: 9834042488, 8605126047

We all are eager
to achieve success
My Dnyanamrut have
to fulfil this wish

Std. 5th
Scholarship Exam

Set - 04
1st -16th September

Sub. Units :- Marathi : Third Language

- घटक :-
 - शब्दसमुहाबद्दल एक शब्द
 - समुहदर्शक शब्द
- Intelligence Test :
 - Series
 - Wrong terms
 - Relationship
 - Logical Reasonins
 - Age
 - Symbols
 - Other

01 ते 04 : पुढील प्रत्येक शब्दसमुहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

01) सतत काम करणारा -

- | | | | |
|----------------|---------------|----------------|-----------|
| 1) दीर्घोदयोगी | 2) सांगकाम्या | 3) निर्वोदयोगी | 4) संशोधक |
|----------------|---------------|----------------|-----------|

02) पायी चालणारा -

- | | | | |
|-----------|------------|---------|----------|
| 1) अनवानी | 2) पादचारी | 3) याचक | 4) सहोदर |
|-----------|------------|---------|----------|

03) फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण -

- | | | | |
|-------------|------------|---------|----------|
| 1) अन्नछत्र | 2) जागल्या | 3) वखार | 4) कोठार |
|-------------|------------|---------|----------|

04) दर तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे -

- | | | | |
|------------|------------|--------------|--------------|
| 1) वार्षिक | 2) पाक्षिक | 3) साप्ताहिक | 4) त्रैमासिक |
|------------|------------|--------------|--------------|

05 ते 08 : पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमुहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

05) सुखलोलुप -

- | | |
|--------------------------|----------------|
| 1) सुखाच्या मागे लागलेला | 2) सुखी असलेला |
| 3) सुखी नसलेला | 4) यापैकी सर्व |

06) हरिणाक्षी -

- | | |
|--------------------------|---------------------------|
| 1) हरिणासारखी दिसणारी | 2) हरिणासारखे पाय असलेली |
| 3) हरिणासारखे कान असलेली | 4) हरिणासारखे डोळे असलेली |

07) मृत्युंजय -

- 1) मृत्युची चाहूल लागलेला
- 3) मृत्युवर विजय मिळवणारा

- 2) मृत्युजवळ आलेला
- 4) जीवनावर विजय मिळविणारा

08) मूकबधिर -

- 1) ऐकायला येणारा
- 3) ऐकायला व बोलायला न येणारा

- 2) ऐकायला न येणारा
- 4) बोलायला न येणारा

09 ते 12 : पुढे दिलेल्या शब्दसमुहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही. त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

09) मन / चित्त आकर्षित करणारा -

- 1) चित्ताकर्षक
- 2) मनस्वी
- 3) चित्तवेधक
- 4) मनोवेधक

10) मालाचा साठा करून ठेवण्याची जागा -

- 1) दुकान
- 2) गुदाम
- 3) कोठार
- 4) वखार

11) होडी चालवणारा -

- 1) नावाडी
- 2) नाविक
- 3) नाखवा
- 4) चालक

12) राज्यातील लोक -

- 1) प्रजाजन
- 2) रयत
- 3) लोकशाही
- 4) प्रजा

13 ते 16 : पुढीलपैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

- 13) 1) पहाटेपूर्वीची वेळ - उपःकाल
- 2) बातमी आणून देणारा - वार्ताहार
- 3) रक्षण करणारा - राजा
- 4) रणांगणावर आलेले मरण - वीरमरण

- 14) 1) चांदण्यारात्रीचा पंधरवाडा - शुद्ध पक्ष
- 2) ज्याचा तळ लागत नाही असा - अथांग
- 3) दारावरील पहारेकरी - दारवान
- 4) गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा - पूर

- 15) 1) भाषण ऐकणारे - श्रोते
- 2) किल्ल्याच्या सभोवतालची भिंत - तट
- 3) खूप पाऊस पडणे - अनावृष्टी
- 4) खूप आयुष्य असलेला - दीर्घायू

- 16) 1) गाणे गाणारा - गायक
- 2) कथा सांगणारा - कथेकरी
- 3) कथा लिहीणारा - कथाकार
- 4) नदीची सुरुवात होते ती जागा - डोह

17 ते 18 : पुढील प्रत्येक समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

17) जमाव कोणाचा ?

- 1) विद्यार्थ्यांचा
- 2) माणसांचा
- 3) मुलांचा
- 4) मेंढीचा

18) कुंज कशाची ?

- 1) विमानांचा
- 2) वेलींचा
- 3) नोटांचे
- 4) माशांची

प्र. 19 ते 21 : योग्य शब्दांच्या पर्याय - क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

19) जसे विटांचा - ढीग, तसे जहाजांचा - ?

- 1) काफिला 2) झुबका 3) चळत 4) चवड

20) जसे फुलांचा - गुच्छ, तसे बांबूचे - ?

- 1) अढी 2) बेट 3) मोळी 4) जुडी

21) जसे गुरांचा - कळप, तसे नाण्यांची - ?

- 1) चळत 2) ढीग 3) पुडके 4) झुंबड

प्र. 22 ते 23 : पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्या पर्याय - क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

22) 1) उतारुंची - झुंड 2) उसाची - बेट 3) मुंग्याची - रांग 4) विद्यार्थ्यांचा - गट

23) 1) साधूंचा - जथा 2) ताऱ्यांचा - पुंजका 3) पक्ष्यांचे - पिल्लू 4) हत्तीचा - कळप

प्र. 24 ते 25 : पुढील प्रश्नांच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

24) पुढीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता ?

- 1) गंजी 2) रांग 3) जुडी 4) वेली

25) पुढीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता ?

- 1) संच 2) तांडा 3) शिंगरु 4) जाळी

Intelligence

Select the wrong words term in the given series.

26) 9, 16, 64, 49, 81

- 1) 9 2) 49 3) 81 4) 64

27) 1, 8, 27, 125, 225

- 1) 125 2) 225 3) 27 4) 8

28) 81, 27, 45, 72, 90, 98

- 1) 45 2) 72 3) 90 4) 98

29) 2, 9, 28, 65, 169, 126

- 1) 169 2) 65 3) 126 4) 28

30) 943, 484, 916, 196, 565, 478

- 1) 196 2) 478 3) 565 4) 916

31) 133, 482, 7213, 441, 5102, 4113

1) 5102

2) 441

3) 4113

4) 482

32) 462, 451, 9134, 7114, 6127

1) 462

2) 9134

3) 7114

4) 6127

33) 97, 47, 41, 25, 29, 19

1) 25

2) 29

3) 41

4) 47

34) 36, 92, 42, 69, 66

1) 66

2) 69

3) 42

4) 36

35) 422, 725, 844, 972, 726

1) 844

2) 972

3) 726

4) 422

36) 7, 13, 19, 29, 31

1) 31

2) 13

3) 19

4) 29

37) $\frac{2}{7}, \frac{4}{9}, \frac{6}{10}, \frac{5}{7}, \frac{2}{11}, \frac{5}{2}, \frac{4}{10}$

1) $\frac{5}{7}$

2) $\frac{4}{10}$

3) $\frac{5}{2}$

4) $\frac{4}{9}$

38) 10, 17, 26, 37, 50, 63, 82

1) 37

2) 82

3) 63

4) 17

39) 1, 9, 25, 49, 81, 100, 121

1) 25

2) 81

3) 100

4) 121

40) Raju is three times Suraj's age. After 3 years Suraj will be 11 years old. What is Raju's age today ?

1) 25

2) 8

3) 24

4) 27

41) The total age of Rama and Shyama is 36 years. Shyama is younger than Rama by 4 years. Find out Rama's age ?

1) 16

2) 20

3) 14

4) 24

- 42) Ahamad is younger than Keshav by 4 years. When the sum of their ages is 42 years, what will be the Keshav's age ?
1) 19 2) 23 3) 21 4) 25
- 43) The total age of Nitin and Sumit is 25 years today. After 5 years Nitin's age will be 15 years old. How much old will be Sumit at that time ?
1) 30 2) 15 3) 25 4) 20
- 44) Ravi's mother is four times Ravi's age. 2 years back, she was 38 years old. What is Ravi's age now ?
1) 12 2) 10 3) 8 4) 14
- 45) Meena and Seema have the difference of 2 years in their age. After 5 years, their total age will be 30 years. What is Seema's age today who is elder than Meena ?
1) 13 2) 11 3) 9 4) 15
- 46) Geeta is younger than her father by 18 years. When their total will be 46 years. what will Geeta's age then ?
1) 16 2) 14 3) 18 4) 12
- 47) The total age of Shyama and Rama is 60 years, 8 years back, Shyam was 18 years old. What is Rama's age today ?
1) 26 2) 34 3) 28 4) 32
- 48) Reema is 20 years old today and Suman is of 22 years old. What will be the difference in their ages after 4 years ?
1) 6 2) 2 3) 4 4) 10
- 49) Ramnath was 7 years old , 5 years ago What will be his age after six years ?
1) 13 2) 18 3) 11 4) 14
- 50) The total age of father and son will be 53 years, after 5 years. Father was 27 years old before 5 years, what will be age of son, then ?
1) 7 2) 6 3) 8 4) 5
- 51) Shankar's age is $\frac{1}{3}$ of his mother's age. The total age of Shankar and his mother is 44 years. Find out Shankar's age ?

1) 24

2) 11

3) 33

4) 12

52) Kavita uses to say paternal aunt to Anita's mother. How is Kavita's father related to Anita ?

1) brother

2) Uncle

3) father

4) grandfather

53) At what time does the minute hand and the hour hand in a clock appear in a 90°?

1) 6 O' clock

2) 9 O' clock

3) 5 O' clock

4) 4 O' clock

54) Anil has four paternal uncles. out of them one is Ravi. How many brothers does his uncle have ?

1) 4

2) 3

3) 5

4) 6

55) Pointing towards Photo Dinesh said, his father is lonely son of my mother. Whose photo is that ?

1) son of Dinesh

2) Dinesh

3) brother of Dinesh

4) none of these

56) Saw. Radhika has two sons and a daughter. Out of her two sons one is married and he has a son. How many members are there in that family ?

1) 8

2) 6

3) 7

4) 9

57) Ramrao's age equals the sum of his two grandsons ages. The average age of these three persons is 40 years. How old is Ramrao ?

1) 80

2) 60

3) 40

4) 48

58) 'A' is mother of 'B'. But 'B' is not daughter of 'A', What is relation of 'B' with 'A' ?

1) Nephew

2) brother

3) son

4) uncle

59) Mother of 'B' is mother-in-law of A's mother. What mother of A relates with mother of 'B' ?

1) niece

2) Aunt

3) daughter

4) daughter-in-law

60) 9 countries participates in Football world cup. How many total matches will be there if each team plays once with another ?

1) 38

2) 36

3) 45

4) 41

- 61) A thread is cut into four pieces at first. Further each one is cut into three pieces, how many pieces will be there ?
 1) 18 2) 9 3) 12 4) 15
- 62) If the total distance is one kilometre, how many trees should be planted on both sides of road at a distance of 100 m. each ?
 1) 11 2) 20 3) 22 4) 24
- 63) With the help of 11 thread knots, a circle is to be made, how many minimum knots should be there ?
 1) 10 2) 9 3) 11 4) 8
- 64) If lion is called tiger, tiger is called fox, Fox is called ox, Ox is called cow, then who bears mane ?
 1) Fox 2) Lion 3) Tiger 4) Cow
- 65) Jilebi is called Khara, Khara is called Bhaji. Bhaji is called Puri, Puri is called Pedha, Pedha is called Samosa, then which of the following is made up of milk ?
 1) Samosa 2) Jilebi 3) Khara 4) Bhaji
- 66) There are 10 more Mango tree than cashew's tree, in a garden. 6 more nut trees are there than mango trees 9 less lemon trees are there than mango trees. Which trees are the least in number ?
 1) Nut 2) Mango 3) Cashew 4) Lemon
- 67) 6 ducklings are there in the house of 'A'. 4 more ducklings are there in the house of 'B', than the house of 'A'. 6 less ducklings are there in the house of 'C' than that of the 'A'. In the house of 'G' there are 2 less ducklings than 'A' who among the following has the most ducklings ?
 1) G 2) C 3) A 4) B
- 68) In an auditorium ribbons are arranged Red, Blue, Pink, Green, Yellow in this order repeatedly. The ribbon of which colour will occur at 93th place ?
 1) Pink 2) Blue 3) Red 4) Yellow
- 69) If $A+B = C$, $D+E = F$, $G+H = I$, $C+I = Y$ then $H+A+G+B = ?$
 1) Y 2) C 3) D 4) H

- 70) In a square shaped ground, a boy is stood up on each vertices first. Then some boys stood up in such a manner that strength of boys will be 7 on one side. How many boys will be there on that ground ?
1) 24 2) 26 3) 27 4) 32
- 71) A boy is stood on each vertices of a triangular shaped playground first. Then some boys stood up in such a manner that the strength of boys will be 6 on one side. How many total boys will be there ?
1) 20 2) 16 3) 15 4) 21
- 72) 8 People make handshakes with each other on a stage. How many total hand shakes they will make ?
1) 28 2) 30 3) 26 4) 24
- 73) If the total distance is 5 kilometre, how many trees should be planted on the both sides of road at a distance of 5 metre each ?
1) 2000 2) 2001 3) 2002 4) 1001
- 74) 32 participants participated in a chess competition. How many participants will be eliminated after 4 rounds ?
1) 1 2) 2 3) 30 4) 24
- 75) There is a thread of 60 cm. How many times it has to cut to get each piece of 5 cm. ?
1) 11 2) 12 3) 13 4) 10



मयूर पब्लिकेशन, उदगीर
आनंदी पब्लिकेशन, उदगीर
समीक्षा प्रकाशन, उदगीर
Order Now
9595704470

